

महाराष्ट्र शासन

क्र मअसे /२०२१/४११
दूरध्वनी : २६६ ७७५५५

महाराष्ट्र अग्निशमन सेवा संचालनालय,
महाराष्ट्र अग्निशमन सेवा अकादमी,
विध्यानगरी, हंस भुग्रा मार्ग,
सांताक्रुझ - पुर्व, मुंबई - ४०० ०९८
दिनांक : ०८.०४.२०२१

क्र. मअसे/ अधिनियम /२०२१/

कार्यालयीन आदेश

विषय: पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरण क्षेत्रात अंतर्भूत असणाऱ्या नगरपरिषद/नगरपालिका यांना अग्निशमन परवाने पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाच्या अग्निशमन विभागा मार्फत देणेबाबत.....

संदर्भ :- १) संचालक महाराष्ट्र अग्निशमन सेवा यांचे पत्र क्र.७/२०१६/मअसे. दि.११.०५.२०१६
२) या कार्यालयाचे पत्र क्र.MFS/१०/२०१२/१५८४ दि.०६.०१२.२०१२

उपरोक्त संदर्भाकित कार्यालयीन आदेशातील परिच्छेद क्र.३ व ४ मध्ये नमूद केल्याप्रमाणे पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरण क्षेत्रातील बांधकामासाठी या पुढे पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरण अग्निशमन विभागा मार्फत ना-हरकत दाखले अदा करण्यात येत आहे.

संदर्भाकित पत्र क्र.२ नुसार पुणे व पिंपरी चिंचवड महानगरपालिकांना त्यांच्या १० कि.मी परीघ क्षेत्रात अग्निशमन ना-हरकत प्रमाणपत्र अदा करण्याबाबत संचालक महाराष्ट्र अग्निशमन सेवा यांनी अधिकार प्रदान केले होते. सध्या, पुणे जिल्ह्यात पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाच्या क्षेत्रात असलेल्या नजीकच्या नगर परिषदेतील क्षेत्रातील बांधकामांना अग्निशमन परवानग्यासाठी बऱ्याच वेळेस संचालक महाराष्ट्र अग्निशमन सेवा मुंबई यांच्या कार्यालयात जावे लागते विकासकांना मुंबईला जाणे शक्य होत नाही. तसेच यामध्ये अधिक वेळ खर्ची होत असतो त्यामुळे नगरपरिषदा / नगरपालिकाना, अग्निशमन ना-हरकत दाखले हे पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाच्या अग्निशमन विभागा मार्फत अदा करण्याबाबत संबंधित नगरपालिका, विकासक, वास्तुविशारद यांच्याकडून वारंवार विनंती करण्यात येते.

सन २०१६ पासून पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाचे अग्निशमन विभाग अस्तित्वात असल्यामुळे व प्राधिकरणाचे मुख्य अग्निशमन अधिकारी, हे संचालक महाराष्ट्र अग्निशमन सेवा संचालनालयाचे नामनिर्देशित अधिकारी, आहेत.

प्राधिकरण क्षेत्रात अंतर्भूत असणाऱ्या नगरपरिषदा / नगरपालिकांना कडे स्वतःची अशी स्वतंत्र अग्निशमन यंत्रणा नसल्यामुळे तेथील प्रस्तावित बांधकामांना अग्निशमन ना-हरकत प्रमाणपत्र पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणा मार्फत अदा करण्याबाबत अधिकार हस्तांतरण करण्याबाबतचा प्रस्ताव या संचालनालयाच्या विचाराधीन होता

पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाच्या अग्निशमन विभागाने त्यांच्या अधिकार क्षेत्रातील नगरपरिषद / नगरपालिका (सूची क्र. ०१) हद्दीतील अग्निशमन ना-हरकत प्रमाणपत्र अग्निशमन ना-हरकत दाखले अदा करताना पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणा मार्फत अग्निशमन परवानग्या समीक विकास नियंत्रण नियमावली (UDCPR) व राष्ट्रीय बांधकाम सहिंता-२०१६ (NBC-2016) ला अधीन राहून देण्यात याव्यात. प्राधिकरण क्षेत्रातील या नगरपरिषद/ नगरपालिका हद्दीतील प्रस्तावित बांधकामासाठी अग्निशमन सेवा शुल्क हे "महाराष्ट्र आग प्रतिबंधक व जीव सुरक्षा अधिनियम २००६" च्या भाग -२ नुसार ह्या संचालनालयात जमा करण्यात यावे.

तथापि, या नगरपरिषदा/नगरपालिका क्षेत्रातील निवासी व बिगर निवासी इमारती ज्यांची उंची ४५ मीटर पेक्षा अधिक उंच असलेले प्रस्ताव महाराष्ट्र अग्निशमन सेवा मुंबई, यांच्या कडे मान्यतेसाठी पाठविण्यात यावेत.

सबब, अग्निशमन ना-हरकत दाखल्यास सुसूत्रता येण्यासाठी व पुणे महानगर प्राधिकरण क्षेत्रातील नगरपरिषदा / नगरपालिका यांच्या एकंदरीत सोयीसाठी मा. संचालक महाराष्ट्र अग्निशमन सेवा, महाराष्ट्र आग प्रतिबंधक व जीवसंरक्षक उपाययोजना अधिनियम, २००६ च्या कलम ४७ (२) अन्वय आपले अधिकार मुख्य अग्निशमन अधिकारी, पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरण, पुणे यांच्या कडे हस्तांतरित करण्यात येत आहेत.

सदर आदेशाची अंमलबजावणी पुढील आदेशापर्यंत तात्काळ करण्याबाबत साबंधीतास आदेश देण्यात येत आहेत.

जोडपत्र : सूची क्र.०१ (नगरपरिषद / नगरपालिका)

संचालक
महाराष्ट्र अग्निशमन सेवा

प्रत सादर :

- १) मा. प्रधान सचिव नगर विकास विभाग -१ मंत्रालय मुंबई यांना माहितीसाठी सविनय सादर.
- २) मा. प्रधान सचिव नगर विकास विभाग -२ मंत्रालय मुंबई यांना माहितीसाठी सविनय सादर.

- ३) मा. महानगर आयुक्त तथा, मुख्य कार्यकारी अधिकारी, पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरण, पुणे यांना माहितीसाठी सविनय सादर.
- ४) मा. संचालक, नगर रचना, पुणे, यांना माहितीसाठी सहस्रेह रवाना

प्रत रवाना

- ५) मुख्य अग्निशमन अधिकारी, पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरण, पुणे यांना माहितीसाठी
- ६) मुख्याधिकारी, चाकण नगर परिषद, पुणे
- ७) मुख्याधिकारी, आळंदी नगर परिषद, पुणे
- ८) मुख्याधिकारी, राजगुरुनगर नगर परिषद, पुणे
- ९) मुख्याधिकारी, तळेगाव नगर परिषद, पुणे
- १०) मुख्याधिकारी, लोणावळा नगर परिषद, पुणे
- ११) मुख्याधिकारी, वडगाव नगर परिषद, पुणे
- १२) मुख्याधिकारी, दौंड नगर परिषद, पुणे
- १३) मुख्याधिकारी, भोर नगर परिषद, पुणे
- १४) मुख्याधिकारी, वेल्हा नगर परिषद, पुणे
- १५) मुख्याधिकारी, शिरूर नगर परिषद, पुणे
- १६) मुख्याधिकारी, देहू नगर पंचायत, पुणे
- १७) सहा. संचालक, मअसे, मुंबई यांच्या माहिती व योग्य ते कार्यवाही साठी

सूची क्र. ०१

पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरण क्षेत्रातील नगर परिषद / नगर पंचायत / नगर पालिका

०१. मुख्याधिकारी, चाकण नगर परिषद, पुणे
०२. मुख्याधिकारी, आळंदी नगर परिषद, पुणे
०३. मुख्याधिकारी, राजगुरुनगर नगर परिषद, पुणे
०४. मुख्याधिकारी, तळेगाव नगर परिषद, पुणे
०५. मुख्याधिकारी, लोणावळा नगर परिषद, पुणे
०६. मुख्याधिकारी, वडगाव नगर परिषद, पुणे
०७. मुख्याधिकारी, दौंड नगर परिषद, पुणे
०८. मुख्याधिकारी, भोर नगर परिषद, पुणे
०९. मुख्याधिकारी, वेल्हा नगर परिषद, पुणे
१०. मुख्याधिकारी, शिरूर नगर परिषद, पुणे
११. मुख्याधिकारी, देहू नगर पंचायत, पुणे